

Date: 27th August 2022

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5' Floor, Plot No. C/1, G Block, OS Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

CM Quote: ARSHIYA

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, 2nd Floor, Dalal Street, TO Mumbai - 400 001

Scrip Code: 506074

<u>Sub: Extract of Newspaper publication — Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").</u>

Dear Sir /Madam,

In furtherance to our letter dated 10th August 2022 and in compliance with Regulation 47 and other applicable provisions of the Listing Regulations, please find enclosed the extract of the public notice published today, viz. Saturday, 27th August 2022 in The Free Press Journal (in English language) and Nav Shakti (in Marathi language).

This intimation is also being uploaded on the website of the Company at www.arshiyalimited.com.

Kindly take the same on your record.

Thanking you.

For ARSHIYA LIMITED

Ajay S Mittal

Chairman & Managing Director

DIN: 00226355

MUMBAI M * Nine Hundred Thirty Seven and Paisa Sixty

One) only. Cost of tender document

(Rupees): 5,000.00 (Rupees Five thousand

only). Earnest Money/Bid Security

(Rupees): 2,03,400.00 (Rupees Two Lakhs

Three Thousand and Four Hundred) only

Period of completion: 12 (twelve) months

NOTE: For BOTH Sl.No. [A] & [B]:

(i) Complete details can be seen in the

Railways website www.ireps.gev.in

(ii) Contact Number: 03212-230003

(iii) Date of closing of tender submission i

14.09.2022 at 12:00 hrs. PR4-208 AWM/Planning/Dankuni Like us on: www.facebook.com/clwrailways

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I am investigating the TITLE of MRS. SONIA RAMESH GURNANI, being the Owner in respect of al that piece and parcel of land or ground bearing Survey No. 23/2 vide C.T.S. No. 202 (Adm. 379 Sq.Meters as per 7/12 Extracts and Adm. 375.50 Sq.Meters as per Property Register Card) of AMBIVALI, Taluka Village ANDHERI, District MUMBAI SUBURBAN; ANY ONE EITHER having or claiming any kind of share, right, title, interest, claim or possession in respect of the said property or any part or portion thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, partition, release, family arrangement, trust, inheritance muniment. possession, easement, tenancy, encumbrance, loan, advances requisition, acquisition, lease, lien decree/order/injunction. attachment of any court of law/tribunal/revenue/statutory authority or otherwise howsoeve are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof within 14 (fourteen) days of the notice, failing which, the claims of such person, if any, will be deemed to have been waived forever and not binding on the said Owner.

DATED: 26-08-2022 SONAL KOTHARI, ADVOCATE, HIGH COURT 1, LE-MIDAS CHS Ltd. Ramchandra Lane, Malad (W), Mumbai-400 064. advsonalkothari12@gmail.com 9820300116

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that my clients Mr Hemant Roshanlal Kothari, Mr. Harshad Roshanlal Kothari and Roshanlal Maganlal Kothari wanted to purchase the Flat No. 10 on 3rd Floor, at Sion Shree Krishnalaya Co-op. Hsg. Soc. Ltd. A-wing in the known building "Krishnalaya", N. S. Mankikar Marg, Chunabhatti (West). Sion Mumbai-400 022 free anv claim from and encumbrances. My client had executed registered agreement dated 18/08/2022 with Vendor 1) Bhavana Pankaj Shah and 2) Pnakaj Mohanlal Shah. 1) Bhavana Pankaj Shah and 2) Panakaj Mohanlal Shah purchased the said flat from Mrs. Usha Umesh Kotak and Mr. Umesh Kaniyalal Kotak by the Registered Deed of transfer dated 31st/01/2013. 1) Mrs. Usha Umesh Kotak and Damyanti Kaniyalal Kotak had jointly purchased the said flat from Mr. Manish Navnitlal Mehta by Registered Sale deed Dated 27/04/2009. After death of one of previous owner Damyanti Kaniyalal Kotak her all legal heirs 1) Kanivalal Ramdas Kotak-husband, 2) Chetan Kaniyalal Kotak-Son 3) Maya Kaniyalal Kotak-daughter, 4) Falguni Dharmesh Chandrani-daughter and 5) Julie Shashank Shrivastava by registered Release Deed dated 5/08/2009 released their legal heir ship right of said flat in favour of Umesh Kanivalal Kotak and he became 50% joint owner of said flat along with her wife Mrs. Usha Umesh Kotak. Now my client wanted to purchase the said flat therefore If any other legal heirs if any of Late Damyanti Kaniyalal Kotak except above legal heirs have any claim in respected thereof by way of heir ship right/ Inheritance right, Possession howsoever in the said flat are hereby requested to here in above address of lawyer inform the same with adequate evidence in writing to the undersigned having their office at within 7 days from the date hereof, failing which the claim/s if any, of such legal heir/s, person/s will be considered to have been waived and/or abandoned and sale shall be completed.

Place: Mumbai Dated: 27.08.2022

Sd/ Shailesh V. More **Advocate High Court**

Entertainment Society of Goa

Maquinez Palace, Old GMC Precinct, Campal, Panaji - Goa 403 001

Ph. No. 0832 - 2428111 Ref no: ESG/PR/53IFFI2022/Advt/6484 Date: 26-08-2022

TENDER NOTICE

(E-tender Mode Only)

The Entertainment Society of Goa (ESG), Panaji - Goa invites E-Tender for the below mentioned work for ESG and for 53rd

'Appointment/Empanelment of Air Travel Agency for Entertainment Society of Goa and for 53rd IFFI 2022'

For detailed advertisement visit www.esg.co.in

DI/Advt/900/2022

Chief Executive Officer Entertainment Society of Goa

FEDERAL BANK

The Federal Bank Ltd. Branch KALYAN, (Chandulal J Joshi Complex, Vasant Vihar, V. P. Road, Kalyan (W)-421301,

Phone number 0251-2314010/2314020 and email id kyn@federalbank.co.in) CIN: L65191KL1931PLC000368, Website: www.federalbank.co.in

Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned accounts will be conducted by Federal Bank Ltd., on 13-09-2022 through online portal, https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal for further information. In case e -auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without

Sr. No.	Branch	Account No.
1	Kalyan	15426100131192
2	Kalyan	15426100131184
3	Kalyan	15426100129980
4	Kalyan	15426100129972
5	Kalyan	15426100111848
6	Kalyan	15426100133842
7	Kalyan	15426100111681
8	Kalyan	15426100126481
9	Kalyan	15426100123785
10	Kalyan	15426100128008

Place : Kalyan Date: 26-08-2022

Sd/-**Authorised Signatory**

SYSTEMATIX CORPORATE SERVICES LIMITED CIN: L91990MP1985PLC002969 Regd. Office: 206-207, Bansi Trade Centre, 581/5, M.G. Road, Indore - 452001 (M.P.)

Email: secretarial@systematixgroup.in | Website: www.systematixgroup.in | Corp. Off: The Capital, "A" Wing, 6th Floor, No.603-606, Plot No. C-70," G' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051 Tel:(022) 66198000 Fax:(022) 66198029 NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE

AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 29, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. Members may note that the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circulars dated May 5, 2022, December 14, 2021, December 08, 2021, January 13, 2021, May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020 and Securities and Exchange Board of India (SEBI) Circulars dated May 13, 2022, January 15, 2021 and May 12, 2020 (collectively referred to as "Circulars") permitted holding AGM without physical presence of the members. In compliance with the aforesaid Circulars members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Detailed instructions for attending the AGM through VC/OAVM is given in Notice.

The Notice of AGM along with Annual Report 2021-22 will be sent electronically to those members whose e-mail address is registered with the Company Depositories in accordance with the aforesaid Circulars. As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members may note that Notice along with Annual Report for FY 2021-22 will be available on website of the Company, i.e. Https://www.systematlxgroup.in and website of BSE Limited, i.e https://www.bseindia.com

Members who have not yet registered their e-mail addresses with Company are requested to get the same registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA). Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of Annual General Meeting. Additionally, Members who are holding shares in physical form or who have not registered their-mail addresses with Company may obtain Login credentials for attending AGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice is given in Notice of AGM.

For registering mandates for receiving dividends, Members whose shareholding is in electronic mode are requested to direct notifications about change of address and updates about bank account details to their respective depository participants(s) (DP). Members whose shareholding is in physical mode are requested to update/complete bank details by submitting the requisite documents to RTA at Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, Vth Floor, No.1, Club House Road, Chennai-600 002 and their email id is: investor@cameoindia.com and their contact no: 044-28460390. Members are requested to opt for and utilize the Electronic Clearing System (ECS).

By order of the Board

Systematix Corporate Services Limited

Dated : August 26, 2022 Place : Mumbai

Sd/-Nikhil Khandelwal Chairman & Managing Director DIN: 00016387

DONEAR

DONEAR INDUSTRIES LIMITED CIN: L99999MH1987PLC042076

House, 8th Floor, Plot No. A-50, Road No. 1, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093 Regd. Office: Donear

Tel. No. 022 6834 8100 Fax No. 022 6834 8313; Email: investor@donear.com; Website: www.donear.com

NOTICE OF THE 36th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of Done Industries Limited ("the Company") will be held on Wednesday, September 21 2022 at 3:00 p.m. (IST) through video-conferencing ("VC")/other audio-visual mean ("OAVM"), to transact the businesses, as set out in the Notice of the AGM. The Company has sent AGM Notice along with the Annual Report of the Company for FY 2021-22 on Friday, August 26, 2022, only through electronic mode, to those members whose email-ids have been registered with the Company/ Depositories as on the cut-off date i.e. Friday, August 19, 2022, in compliance with the Circulars/ guideliner issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India The aforesaid documents are also available on the Company's website www.donear.com/investor, websites of the Stock Exchanges i.e. www.nseindla.com and <u>www.bseindia.com</u> and website of the e-voting service provider i.e. Nationa Securities Depository Limited ('NSDL') at <u>https://www.evoting.nsdl.co</u>m/.

Members, holding shares as on the cut-off date for e-voting i.e. Wednesday September 14, 2022, may cast their votes, electronically, on the businesses set out in the AGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the AGM given in the AGM Notice, and also available on the e-voting website of NSDL https://www.evoting.nsdl.com/.

The remote e-voting period shall commence on Saturday, September 17, 2022 (09:01 A.M. IST) and ends on Tuesday, September 20, 2022 (5.00 P.M. IST). The remote e voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them as on the cut-off date for e-voting. Members can cast their votes on the businesses set out in the AGM Notice either through remote e-voting facility made available on the above dates, or through e-voting facility made available at the AGM.

Members who have already cast their votes through remote e-voting shall not be entitled to cast their votes again at the AGM. Any person/entity, who have not registere their email Id in the Company's records and holds equity shares as of the cut-off dat for e-voting i.e. Wednesday, September 14, 2022 may obtain their Login Id and passwort for e-voting by following the instructions given in the AGM Notice or by sending a email to NSDL at <u>evoting @nsdl.co.in</u>. However, if a person/ entity is already regi with NSDL for remote e-voting then they can use their existing User Id and pas

n case of any enquiry/ guidance, in respect of remote e-voting and attending the AGM through electronic means, please refer to the Frequently Asked Question (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free nos.: 1800 1020 990 1800 224 430 or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievanc connected with facility for e-voting, please write Email at: evoting@nsdl.co.in, o contact on Toll free Nos: 1800 1020 990/ 1800 224 430.

The Board at its meeting held on Saturday, May 28, 2022, has recommended a fine dividend of \overline{t} 0.20/- per equity share of face value of \overline{t} 2/- each for FY 2021-22, subject to approval of the members at the 36th AGM of the Company. The final dividend will be paid to the members of the Company who hold shares as on the record date i.e. Wednesday, September 14, 2022. Members are requested to refer Company communication in relation to TDS on dividend payment and related forms/declaration thereto which is also hosted on the Company's website at <u>www.donear.com/investo</u> For Donear Industries Limited

Date: August 26, 2022 Place: Mumbai

Sachin Gupta Company Secretary and Compliance Officer



(As per Section 124(6) of the Companies Act, 2013)

under Section 125 of the Companies Act, 2013.

PUBLIC NOTICE

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN: L36911MH1989PLC054498

Regd. Office: Plot No. 36 A & 37, Seepz, Andheri (E), Mumbai - 400096

Tel: 022- 4055 1200 | Fax: 022-2829 2146

Web: www.renaissanceglobal.com | Email: investors@renaissanceglobal.com

NOTICE TO SHAREHOLDERS

(Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)) right in respect of the said property Members are hereby informed that in terms of Section 124(6) of the Companies Ad 2013 and the IEPF Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016 as amended to date, the shares, on which dividend has not been claimed or paid for sever consecutive years from the dividend declaration date, are liable to be transferred to the Demat account provided by the IEPF Authority, constituted by the Government of India As per the said rules, the Company has sent individual communication at the lates available address of the shareholders whose shares are liable to be transferred to IEPF

account for taking appropriate action and submitting requisite documents to claim the unpaid dividend before its transfer to IEPF Demat Account. Shareholders are advised to orward the requisite documents as mentioned in the said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) M/s. Link Intime India Pvt. Ltd. The list of such shareholders who have not encashed/claimed their dividends for last seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to IEP Demat account is displayed on website of the Company www.renaissanceglobal.com. Notice is hereby given that in the absence of receipt of valid documents/claims from the concerned shareholder(s) by the date mentioned in the communication, the Company would be initiating the process of transferring said shares to IEPF Demat account without any further notice, in accordance with the said Rules. Once these shares are transferred by the Company to IEPF, no claim shall lie against the Company or RTA However, the Shareholders may claim such shares by making an application to IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the IEPF Rules. The said form is available on the IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For any other information / clarification on this matter, the concerned shareholders ma write to the Company at investors@renaissanceglobal.com or contact our RTAM/s.Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 Fel. No.: (022) 49186270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in.

By order of the Board For Renaissance Global Limited

Place: Mumbai Date: August 26, 2022

CS Vishal Dhokar Company Secretary & Compliance Officer

BRADY & MORRIS ENGINEERING CO. LTD

CIN: L29150MH1946PLC004729

Regd. Office: Brady House,4th Floor, 12/14 Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001 Tel. No : 022-22048361- 65: Fax No : 022-22041855 Website: www.bradymorris.in; Email Id: bradys@mtnl.net.in Notice to the Shareholders

NOTICE is hereby given that the 76th Annual General Meeting (AGM) of the Members of Brady & Morris Engineering Co. Ltd. (the Company) will be held on Friday, September 23, 2022 at 11.45 a.m. (IST) through Video conferencing (VC)/other Audio-Visual Mean OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 and 02/2022, dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD 2/CIR/P/2021/1/ and SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the 76th AGM of the Members of the Company will be through VC/OAVM.

n compliance with the above mentioned Circulars, the Notice of the AGM and Annual Report for FY 2021-22 will be sent electronically by the Company to those Members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 6th AGM and the Annual Report for FY 2021-22 will be also available at the websites of ne Company (www.bradymorris.in), BSE Limited (www.bseindia.com). The AGM Notice will also be disseminated on the website of CDSL (agency for providing the Remote e Voting facility and e-voting system during the AGM i.e. www.evotingindia.com.) Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM. Members who have not registered their emai addresses are requested to register the same for receiving all communication from time to time including Annual Report, Notices, etc. from the Company electronically

accordingly, to update the details with the company the following procedure may be

The Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get registered their email addresses, at https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx by providing details such as Select company name from drop box, Folio Number, certificate Number Shareholder name, PAN, mobile number, email id and also upload the image of share certificate and PAN card in PDF or JPEG format (upto 1MB). The facility for registration of bank details for the members holding shares in physical form are also available at https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx by providing details such as Bank account no, bank name, IFSC code and also upload self-attested cancelled $cheque \, leaf \, along \, with \, request \, letter \, duly \, signed \, in \, PDF \, or \, JPEG \, format \, (Up to \, 1MB).$

The Member holding shares in Demat form are requested to register their email addresse with their respective Depository Participant. Further, the Member may temporarily register their e-mail addresses with the Company/RTA, at https://www.bigshareonline.com InvestorRegistration.aspx by providing details such as DP D/Client ID, shareholder name PAN, Mobile no, email id. It is clarified that for permanent registration of e-mail address the members are requested to register the same with their respective Depositor participant.

For and on behalf of the Board BRADY & MORRIS ENGINEERING CO. LTD

SD/

CHAIRMAN

(DIN: 00174796)

....Disputants

PAVAN G. MORARKA

Place: Mumbai Date: August 26, 2022

BEFORE THE HON'BLE ARBITRATOR APPOINTED UNDER THE POWERS DELEGATED BY CENTRAL REGISTRAR, NEW DELHI (U/S 84 of the Multi State Co-operative Societies Act, 2002.) ARBITRATION CASE NO. ARB/NKGSB/SVT/049 of 2022

NKGSB CO-OPERATIVE BANK LTD. Having its registered office at, 361, LAXMI SADAN, V. P. ROAD, GIRGAUM, MUMBAI-400 004

V/S

M/s. B. P. Sangale Construction Pvt. Ltd. & Ors.Opponents

To, M/s. Resonance Realtors & Infra Developers Pvt. Ltd. Opponent No. 2]

Companies incorporated under Indian Companies Act 1956 having its Registered office at :-

Sai Chamber, Plot No. 54, Sector No. 23, Transport Nagar, Nigdi, Pune-411 044. Mr. Sumeet Babasaheb Dhumal [Opponent No.4] Renuka, Plot No. 135, Sector No. 27/A,

Near Hutatma Chowk, Near Camp Education High School, Nigdi Pradhikaran, Pune-411 044 Mr. Babasaheb Nivrutti Dhumal (Deceased)

Since Deceased through Legal Heirs :-Smt. Jyoti Babsaheb Dhumal

Smt. Shalini Babsaheb Dhumal [Opponent No. 5(b)] Mr. Siddharth Babsaheb Dhumal

[Opponent No. 5(c)] Mr. Sumit Babsaheb Dhumal

[Opponent No. 5(a)]

[Opponent No. 5(e)] Mr. Manesh Babsaheb Dhumal [Opponent No.5(f)]

Mrs. Gayatri Chetan Dahanukar [Opponent No.5(g)] All residing at :-Renuka, Plot No. 135, Sector No. 27/A, Near Hutatma Chowk, Near Camp Education High School, Nigdi Pradhikaran, Pune-411 044.

WHEREAS NKGSB Co-op. Bank Ltd., Mumbai has instituted the above Arbitration case under Section 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 against you. The Disputants have sought the following reliefs:

a) Adjudicating the present dispute under Sec.84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 and to declare that the Opponents are jointly and severally liable to pay to the Disputants an amount of Rs. 2,18,93,960=95 together with further interest thereon from 01/07/2022 till payment, interest being compounded every month and that.

b) For such further and other reliefs to be granted as may be necessary in the ends of justice.

You are hereby summoned to appear before me in my Chamber at Gokul Niwas, 1st Floor, Ranade Road, Near Railway Station, above Big Sale Shop, Dadar (W), Mumbai-400 028 in person or by a pleader or by an Advocate duly instructed and able to answer all material questions relating to the Arbitration case on such questions on 15th Day of September, 2022 at 11.00 a.m. and further to answer the claim

TAKE NOTICE that in default of your appearance on the day, time and place before mentioned herein above, the Arbitration case will be heard and determined ex-parte.

Given under my hand and seal this 11th day of August, 2022.

(S. V. Tinaikar) ARBITRATOR

Take notice that our client is negotiating to purchase from SMT NALINI DANDHEKAR Wife of MR. BHALCHANDRA DANDEKAR of the property described in the schedule herinbelow.

by way of inheritance, mortgage, sale gift, lease, lien, charge, trust tenancy maintenance, easement, or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at the office for postal correspondence at - AVC & ASSOCIATES, Advocates, A/104, Ridhi Sidhi Complex, Adjacent to S.T. Depot, M. G. Road, Borivali (East), Mumbal-400 066 within 14 days from the date hereof otherwise the negotiation if finalized will culminate in the transaction of sale in respect of the said property without reference to such and the same if any, shall be considered as waived. **SCHEDULE**

All That piece and parcel of land together with structures standing

thereon bearing survey no.92 Hissa No.9 (part) CTS No.600, 600/1 to 600/3 and 604 (part) corresponding to of the Village -Borla, Taluka Kurla, Mumbai Suburban District together with structures standing thereof known as "SAIDHAM NIWAS & DANDHEKAR NIWAS".

AVC & ASSOCIATES A-104, Ridhi Sidhi Complex, Adjacent to S.T. Depot M. G. Road, Borivali (East) Mumbai 400 066. Tel: 28901166/9867808773 Email:avcassociates2001@gmail.com

Sd/

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that I am

investigating the TITLE of MR. RAJESH VILAS SAMANT, Being the co-owner to the extent of 20% undivided share (by way of registered Gift Deed, dated 06-05-2013 from MR. VILAS DINKAR SAMANT) in respect of all that non-agricultural land or ground bearing Plot No.103 being C.T.S. No. 62, 62/1 to 3 (in aggregate Adm. 546.60 Sq.Meters as per Property Register Card) of Village : MALAD-SOUTH, Taluka : BORIVALI, District : MUMBAI SUBURBAN; togetherwith Building standing thereon known as ASHIRWAD (consisting of Ground + First Upper Floors occupied with land owners/tenants) situate at Liberty Garden Road No. 1, Malad(W) Mumbai-400 064; ANY ONE EITHER having or claiming any kind of share, right, title, interest claim or possession in respect of the said 20% undivided share in the said property or any part or portion thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift partition, arrangement, trust, muniment inheritance, possession easement, tenancy, right of way encumbrance, loan, advances requisition, acquisition, lease, lien decree/order/injunction/ attachment of any court of law/tribunal/revenue/statutory authority or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof within 10 (ten) days of the notice, failing which, the claims of such person, if any, will be deemed to have been waived forever and not binding on the said Owner and thereafter the aforesaid Owner may negotiate with any prospective buyer/s in respect of the said property (to the extent of 20% undivided share) with rights therein. DATED 26-08-2022 ADVOCATE AJIT SINGH,

104, Mukund Park CHS. Ltd. Shital Nagar, Mira Road (E) Thane-401 107 advaiit@hotmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients Mr. Falsal Yusuf Motorwala and **Mrs. Navida Fasial Motorwala** intend to Purchase from Mr. Irfar Abdulhafeez Hakim the Flat No.232 on 23^ল Floor in Kalpataru Heights Co-Operative Housing Society LTD., Dr.Anandrao Nair Marg, Agripada Mumbai-400011 along with 2 Car Parking space No. 159 & 160 on P-1 Level along with 5 fully paid up Shares of Rs. Fifty each numbered from 226 To 230 both Inclusive Bearing share certificate No.30 standing on land bearing C.S.No 1903 (part) & 1904 (part) of Byculla Division Any person having any claim of the details of which are mentioned in the Schedule below. More particularly described in the Schedule hereunder written, free from all

particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrances on the terms and conditions agreed upon by and between them. Any person/s having any claim right, title or interest in the said shares and/or the flat by way of sale, mortgage, trust, lien gift, charge, possession, inheritance, lease, maintenance, easement or otherwise are hereby required to inform the undersigned in writing having their office at Office No. 87, Ground Floor, Ashoka Shopping Centre, L.T. Marg, Mumbai 400 001 together with supporting documents, if any, within 10 days from the date of publication hereof, falling which such claim if any shall be considered as waived and our clients will proceed to complete the transaction.

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Residential premises Flat No.232 on 23rd Floor in Kalpataru Heights Co-Operative Housing Society LTD., Dr.Anandrao Nair Marg, Agripada, Mumbai-400011 along with 2 Car Parking space No. 159 & 160 on P-1 Level standing along with 5 fully paid up Shares of Rs.Fifty each

Level standing along with 5 fully paid up Shares of Rs.Fifty each numbered from 226 To 230 both Inclusive Bearing share certificate No.30 standing on land bearing C.S.No 1903 (part) & 1904 (part) of Byculla Division, within limits of Brihan Mumbai Municipal Corporation in the Registration district and Sub district in the State of Maharashtra. Mumbai, dated 27th day of August, 2022.

> Adv. Usama A. Memor Memon & Co. Advocates & Associates

ARSHIYA LIMITED Arshiya

CIN: L93000MH1981PLC024747 Reg Off: 205, 2nd Floor, Ceejay House, Shiv Sagar Estate, F-Block, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018

T: +91 22 42305500/02 F: +91 22 4230 5555 E-mail: info@arshiyalimited.com | Website: www.arshiyalimited.com

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING OF ARSHIYA LIMITED

NOTICE is hereby given that the 41st (Forty First) Annual General Meeting (AGM) of the members of ARSHIYA LIMITED will be held on Tuesday, 27th September, 2022 at 03:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses(es) that will be set forth in the notice convening the said AGM

In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 (collectively "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (collectively "SEBI Circulars"), have permitted Companies to conduct Annual General Meeting ('AGM'/the Meeting') through VC/ OAVM, subject to compliance of various conditions mentioned therein. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars and the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 41st AGM of the Company is being convened and will be conducted through VC.

The Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22, inter-alia, containing Board Report, Auditors Report and Audited Financial Statements will be sent only through electronic mode to all those members who have registered their email address with the Company/Depository Participants in accordance with the aforesaid circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report 2021-22 will also be made available on the website of the Company at www.arshivalimited.com, BSE Limited a www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In case the members have not registered their email address, they can follow the below procedure:

The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address/electronic Bank mandate with their respective Depository Participant.

Members holding shares in physical mode - please provide the necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhai Card) by email to teamsecretarial@arshiyalimited.com.

Members whose e-mail IDs are not updated with the Company/Registrar and Share Transfer Agents/Depositor Participants can avail soft copy of the 41st AGM Notice and Annual Report for FY 2021-22 by raising a request to the Company by email at teamsecretarial@arshiyalimited.com.

Members can attend and participate in AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The instructions for joining the AGM would be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility to all its members to cast their votes on all the resolutions as set out in the Notice of the 41st AGM. Also, the Company shall be providing the facility for voting through e-voting system during the AGM. The detailed procedure of remote e-voting / e-voting during AGM will be mentioned in the Notice of AGM.

For ARSHIYA LIMITED

Place: Mumbai Date: 26th August, 2022

Aiav S. Mittal Chairman & Managing Director

∆oyas

AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:1.65922RJ2011PLCO34297) Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

Whereas, The undersigned being the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") under the Security interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 9 of the Security interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount, undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said notice. The borrowers having failed to repay the amount, undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below.

The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCIERS LIMITED) for an amount mentioned as below and further interest thereon. POSSESSION NOTICE

as "AU HOUSING FINANCE LIMITED") for an amount mentioned as below and further interest thereon.			
Name of the Borrower	Date & Amount of Demand Notice	Description of Property	Date & Type of Possession
SHAILESH CHIMAN SOLANKI, Mrs. PARUL SOLANKI (A/c No.) LNVIR02217-180063260	19 Nov 21 ₹ 2375183.00/- Dues as on 13 Nov 21	FLAT NO. 203, 2ND FLOOR, BLDG.NO. 02, TANIA EMPIRE, SAIRATH CO-OP. HSG. SOC. LTD, SR NO. 139, NR. MORYA HOTEL,VILLAGE ACHOLE, NALLASOPARA EAST, VASAI, PALGHAR, THANE, MAHARASHTRA Admeasuring 550 Sq. Ft.	Symbolic Possession Taken on 25 Aug 22
Place : Jaipur Date: 27-08-2022 Authorised Officer Aavas Financiers Limited			

Chhattisgarh State Industrial Development Corp. Ltd.
(A Government of Chhaitisgarh Undertaking)
1st Floor, Udyog Bhawan, Telibandha, Ring Road No. I, Raipur(C.G.) - 492006 Tele Fax : 0771-4057624
Websile : www.csidc.in. Email address:csidc.cg@nic.in, csidc_raipur@yahoo.com

e-Tender Enguiry No. CSIDC/MKD/2022-23/69

CSIDC Ltd., Ratpur invites online tenders under Chhattisgarh Goyt, Store Purechase Rule-2002 (As Ammended) for the following items from the Manufacturer or all thorised distributor for the conclusion of Rate Contract.

The tenderers are required to refer para 20 of form-5 tender documents under CSIDC form-5 where in the list of

	5				
SPR Annex-1 Sr. No.	Sr. No.	Item Description	Last date of onlie Submission	EMD (Rs.)	Remarks
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)
7/19	1	Steel Furniture (General Purpose)	03-10-2022	1,00,000/-	(1) The EMD in the form of
7/19	2	Galvanized Steel Barbed Wire (Non ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	demand dratf favoring CSIDCL Main Office
7/19	3	Galvanized Steel Chain Link Fence Fabric (Non ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	(Receipt a/c) payable at raipur must reach this office physically upto 5.00 PM on
2/5	4	Pressure Cookers (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	last date (as quoted in
10/25- ₹	5	Sodium Hypochlorite (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	column "D") of online
10/25-ई	6	Ferric Alum (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	submission of tender. (2) The tender documents
23/48	7	PVC Pipe & Fitting (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	can be downloaded from
23/48	8	UPVC Screen & Casing Pipe (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	the portal (website)
40/89	9	Deep Well Hand Pump (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	https://eproc.cgstate.gov.in
40/89	10	Hand Pump Spare Parts (SI Marked)	03-10-2022	1,00,000/-	directly and shall be submitted online only.
29/58	11	RCC Fencing Pole	03-10-2022	1,00,000/-	Cubilinio of hy.
33/65	12	Mosquito Net	03-10-2022	1,00,000/-	
43/94	13	Steel Tree Guard	03-10-2022	1.00.000/-	1

The interested tenderers for online submission of tender may contact ageprocurement site https://eproc.cgstate.gov.in Helpdesk. Operated by Service Provider Agency Mjunction Services Limited. They may reach by using Helbdesk 18004199140 (from 9 AM to 11 PM) (there in press 2 for CG e-Proc) or you can

Authorised Officer Aavas Financiers Limited

Raipur, Dated 26-08-2022

Executive Director

essential documents which are to be submitted along with Technical Bid Envelope-A is given & also read changes made in general terms & condition as per amendment recently made.

(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)
7/19	1	Steel Furniture (General Purpose)	03-10-2022	1,00,000/-	(1) The EMD in the form
7/19	2	Galvanized Steel Barbed Wire (Non ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	demand dratf favorin
7/19	3	Galvanized Steel Chain Link Fence Fabric (Non ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	(Receipt a/c) payable a raipur must reach this offic physically upto 5.00 PM c
2/5	4	Pressure Cookers (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	last date (as quoted i
10/25-ਟ	5	Sodium Hypochlorite (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	column "D") of onlin
10/25-ई	6	Ferric Alum (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	submission of tender. (2) The tender documen
23/48	7	PVC Pipe & Fitting (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	can be downloaded from
23/48	8	UPVC Screen & Casing Pipe (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	the portal (website
40/89	9	Deep Well Hand Pump (ISI Marked)	03-10-2022	1,00,000/-	https://eproc.cgstate.gov.i
40/89	10	Hand Pump Spare Parts (SI Marked)	03-10-2022	1,00,000/-	directly and shall b submitted online only.
29/58	11	RCC Fencing Pole	03-10-2022	1,00,000/-	oubinition of fine of fig.
33/65	12	Mosquito Net	03-10-2022	1,00,000/-	
43/94	13	Steel Tree Guard	03-10-2022	1,00,000/-	
NOTE:					

S-33677/6

email them at Helpdesk.eproc@cgswan.gov.in Tenderer may contact to CSIDC in working hours to clear their doubt if any before online Submission of the tender. इच्छुक निर्माता एवं अधिकृत प्रदायकर्ता इकाईयाँ, सीएसआईडीसी वेन्डर राजिस्ट्रेशन की प्रक्रिया ऑनलाईन वेबसाईट www.csidcmkt.in पर अनिवार्यतः पूर्ण करें।

कार्यालय एवं दुकान हेतु स्थान उपलब्ध वेबसाईट <u>www.csidcmkt.in</u> देखे ।

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल, . मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासन १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधील मयत सभासदाचे शेअसी व हितमंबंधाचे इस्तांता काण्याम मोमायटी मोकळी असेल. जर. सोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्य नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकांद्वां निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सन्मा, सचिव यांचेकडे स. १० ते रात्री ६.०० च्या मध्ये सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन तिच्य कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे गितीका को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसावर्ट

लि.च्या वतीने आणि करित सन्मा. सचिव दिनांक: २७/०८/२०२

जाहीर सूचना आमचे अशिल, बाई वीरबाईजी एन. कामा ट्रस्ट चे विश्वस्त मंडळ, हे यात याखालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जागेचे मालक आहेत. सदर जागेच्या निर्विवाद मालकी हक्काचा शोध घेण्यासाठी विद्यमान सूचना सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या सदर जागेच्या संबंधात जनतेकडून जाहीरपणे दावे

मागविण्यासाठी आणि हक्कांची चौकशी

न्रण्यासाठी निर्गमित करण्यात येत आहे. या संदर्भात सर्व संबंधितांना कळवण्यात येते

की याची नोंद घ्यावी कि. यात याखालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या सदर जागेच्या संबंधातील आणि त्यावरील संरचनेच्या संबंधातील विकी. इस्तांतरण, गहाण, वारसा, बक्षीस, धारणाधिकार, आकार, परिरक्षा, सुविधाधिकार, न्यास, भाडेदारी, संमती नि **।**एवानगी, काळजीवाहू तत्व, भोगवटा, कब्जा किंवा कोणत्याही स्वरूपाचे अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना या जाहिरातीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत दस्तावेजी पुराव्यासह लेखी स्वरूपामध्ये ज्ञात होण्यासाठी pळविणे आवश्यक आहे. अन्यथा जर काही दावा असेल तर, त्यांचा अधित्याग आणि / किंवा परित्याग करण्यात आलेला आहे असे समजण्यात येईल.

वरील संदर्भित केलेली अनुसूची २३, (नगीनदास मास्टर मार्ग), मिडोज स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, नोंदणी उपजिल्हा मुंबई येथील जुना भूमापन क्र.१३४४ आणि नवीन भूमापन क्र.९४५२ आणि भुकर भूमापन क्र.९७८, क्षेत्रफळ ८५७ चौ. यार्ड म्हणजेच ७१६.५४ चौ.मी. किंवा त्याच्या आसपास आणि मालमत्त कार्डानुसार ७०८.२ थौ. मी. जमिनीचा तो सर्व तुकडा किंवा भाग.

आज दिनांक २७ ऑगस्ट, २०२२ एल आर अँड असोशिएट्स श्री. लेवी ए. रुबेन्स वकील आणि सॉलीसिटर्स १०४, वेंकटेश चेम्बर्स, फोर्ट. मंबई-४००००

आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पूर्वी एव् हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात)(सीआयएन: एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७)

कब्जा सूचना

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **आवास फायनान्शियर्स लिमिटेडचे (पूर्वी ''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात**) प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायुशेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एस्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एस्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमूद केलेली स्वकम प्रदान करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना ोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदारांनी सदरहू रककम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेस सदरहू अधिनियमाच्य कलम १३(४) सहवाचता सदाह नियमावलीच्या नियम ९ अन्यये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदाह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेकरिता **आवास फायनान्शियर्स लिमिटेडच्या (पूर्वी ''एयू** हा**ऊसिंग फायनान्स लिमिटेड**'' <mark>अशी</mark>

ज्ञात) च्या प्रभाराच्या अधान राहाल.			
कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख आणि प्रकार
शैलेश चिमन सोलंकी, श्रीम. पास्त सोलंकी (खाते क्र) एलएनव्हीआयआर०२२१७-१८००६३२६०	१९-नोव्हे-२१ क्. २३७५१८३/- १३-नोव्हे-२१	फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, बिल्डिंग क्र. ०२, तानिया एम्पायर, साईरथ को ऑप हाऊ सोसा लि., अनु क्र. १३९, मोरया हॉटेलजबळ, गाव अचोळे नालसोपारा पूर्व वसई पालधर ठाणे महाराष्ट्र <mark>पोजनापित क्षेत्र: ५५० ची.</mark> फूट	२५-ऑगस्ट-२२ रोजीस प्रत्यक्ष कब्जा घेतला
ठिकाण: जयपुर दिनांक: २७-०८-२०२२		प्राधिकृत अधिकारी, आवास फाय-	गन्शियर्स लिमिटेड

() ICICI PRLDENTIAL 13 MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Equity Savings Fund, ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 1, 2022*:

Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on August 25, 2022 (₹ Per unit)
und	
0.05	12.23
0.05	14.43
0.1600	24.6634
0.1600	37.5380
Fund	
0.0500	13.9949
0.0500	15.5397
	(₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$# und 0.05 0.05 0.1600 0.1600 Fund 0.0500

- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: August 26, 2022

No. 012/08/2022

Sd/-

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com Investors are requested to periodically review and update their KYC details along with

their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जाहीर सूचना

जनतेला सचना देण्यात येत माझे अशील हेमंत रोशनलाल कोठारी, हर्शद रोशनलाल कोठारी. रोशनलाल मगनलाल कोठारी यांना सायन श्री कृष्णालय को-ऑप. सोसा., ३ रा मजला, फ्लॅट क्र. १०, कृष्णालय इमारतीतील ए विंग, एन.एस. मंकीकर मार्ग, चुनाभट्टी (पश्चिम), सायन मुंबई -४०० ०२२ हा फ्लॅट खरेदी करावयाचा आहे. सदर फ्लॅटचे तसे त्यांनी १८.०८.२०२२ चे नोंदणीकृत साठेखत १) भावना पंकज शाह आणि २) पंकज मोहनलाल शाह यांज बरोबर केलेले आहे. हा फ्लॅट १) भावना पंकज शाह आणि २) पंकज मोहनलाल शाह यांनी श्रीमती. उषा उमेश कोटक आणि श्री. उमेश कनैयालाल कोटक यांच्याकडून ३१.०१.२०१३ च्या नोंदणीकत हस्तांतरणादारे खरेदी केला होता. सदर फ्लॅट पूर्वी १) श्रीमती. उषा उमेश कोटक आणि दमयंती कनैयालाल कोटक यांनी संयुक्तपणे श्री. मनीष नवनीतलाल मेहता यांच्याकडून दिनांक २७.०४.२००९ च्या नोंदणीकृत विक्री कराराद्वारे खरेदी केला होता. पूर्वीच्या मालकांपैकी एक दमयंती कनैयालाल कोटक यांच्या मृत्यूनंतर तिचे सर्व कायदेशीर वारस १) कनैयालाल रामदास कोटक - पती, २) चेतन कनैयालाल कोटक-मुलगा ३) माया कनैयालाल कोटक - मुलगी ४) फाल्गुनी धर्मेश चंद्राणी - मुलगी आणि ५) जुली शशांक श्रीवास्तव यांनी सदर फ्लॅट चे वारसाहक ५.०८.२००९ रोजी नोंदणीकत रिलीज डीड द्वारे उमेश कनैयालाल कोटक यांच्या नावे सोडलेले आहे. आणि उमेश कनैयालाल कोटक त्यांच्या पत्नी श्रीमती उषा उमेश कोटक यांच्यासह त्या फ्लॅटचे ५०% संयुक्त मालक झाले. आता माझ्या अशीलास सदर फ्लॅट विकत घ्यायचा आहे. म्हणून जर वरील कायदेशीर वारसांखेरीज कै. दमयंती कनैयालाल कोटक यांचा इतर कोणी वारस असेल व दिवंगत दमयंती कनैयालाल कोटक यांच्या इतर कोणत्याही कायदेशीर इतर वारसांकडे वारस हक्क. फ्लॅटचा ताबा वा इतर मार्गाने कोणताही दावा हितसंबंध असेल तर खाली स्वाक्षरी केलेल्या विकलाच्या वरील पत्त्यावर योग्य पराव्यासह आज तारखेपासून ७ दिवसांच्या आत तसे लेखी कळवावे, तसे न केल्यास अशा व्यक्तींनी त्याचा तसा हक्क, दावा सोडला आहे असे

ग्राह्य धरून विक्री पूर्ण केली जाईल. ठिकाण : मंबई दिनांक : २७.०८.२०२२ शैलेश मोरे वकील मुंबई उच्च न्यायालय

दिनांक: २७/०८/२०२२ ठिकाण:- महाराष्ट्र आणि गोवा

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : सेरेबम आयटी पा <mark>शाखा कार्यालय :</mark> जयवंत बिल्डिंग, मुंबई पुणे रोड, महावीर चौक, प्रिया फर्निचर जवळ, चिंचवड, पुणे - ४११०१९

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८-(१) अन्वये.(जोडपत्र-VI)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी मे. बजाज हार्जिसंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) चे प्राधिकत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ् फायनास्थियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सुचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/सह कर्जदार/हमीदार यांना मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार/सह कर्जदार/हमीदार यांनी रक्कम चकती करण्यास कस्र केली आहे म्हणून कर्जदार/सह कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी मे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८-(१) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार/सह कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा त्यावरील पुढील व्याजासह खालील नमुद रकमेकरिता बीएचएफएल च्य

प्रथम प्रभाराच्या आधन राहाल.	तारण मत्तेचे वर्णन		
कर्जदार/ हमीदाराचे नाव	तारण मत्तच वणन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	कब्जाची तारीख
(एलएएन क्र. शाखेचे नाव) शाखा : पिंपळगाव	,		
शाखा : ।पपळगाव (लॅन क्र.एच४आर२एफआरएल०३६४६८५)	वर्णिलेल्यानुसार बिनशेतजमीन मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	२४ मे २०२२ रु. ७,२३,६५५/-	२३.०८.२०२२
(लन क्र.एच४आररएफआरएल०३६४६८५) १. राजेश बबन कांबळे	वर्णन: टेंभुणीं, ता. म्हाडा जि. सोलापूर,	, ७,२३,६५५/ - (रुपये सात लाख	
(कर्जदार)	महाराष्ट्र-४१३११२ येथे स्थित ए विंग तळ	तेवीस हजार सहाशे	
२. आशा राजेश कांबळे	मजला प्राईम सिटी मॉल येथील शॉप क्र.	पंचावन्न फक्त)	
(सह-कर्जदार)	ए/जीएफ/३३, क्षेत्र १५-१८ चौ. मी. पैकी	(4(44) (202)	
येथे : हरिकमल अपार्टमेंट्स, पहिला मजला, सुभाष रोड येथे	प्लॉट क्र. १९६ चा सर्व्हे क्र. ४६८/१ए/१ +		
आणि ता. सताना जि. नाशिक, महाराष्ट्र - ४२३३०१	४६८/१ए/३ + ४६८/१सी, पूर्व :- लगतची		
	मार्जिनल मोकळी जागा आणि ओटा, पश्चिम		
	:- लगतचे शॉप क्र. ३९, उत्तर :- लगतचे		
	शॉप क्र. ३४, दक्षिण :- लगतचे शॉप क्र. ३२		
शाखा : अमरावती	वर्णिलेल्यानुसार बिनशेतजमीन	२० मे २०२२	२२.०८.२०२२
(लॅन क्र. ४७८एचएमएल ५५४३१९३६)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	रु. २७,६६,३५८/-	
१. राजू चंद्मल दोडानी	वर्णनः मिळकत क्र. ६८, वॉर्ड क्र. ६४,	(रुपये सत्तावीस लाख	
(कर्जदार)	नाझुल प्लॉट क्र. ३/४६ नाझुल शीट क्र. ४५-	सहासष्ट हजार तीनशे	
२. कृष्णाबाई चंद्मल दोडानी	ए, मौजे-राजापेठ येथे - प्ले ग्राऊंड समोर,	अञ्चावन्न फक्त)	
(सह-कर्जदार)	कंबर नगर लाईन क्र. १, कंबर नगर अमरावती		
१ आणि २ येथे: ३७, कंवर नगर लाईन, क्र. १, रुख्मिणी	महाराष्ट्र - ४४४६०६, पूर्व :- रस्त्यानंतरच्या		
नगर अमरावती-४४४६०६	प्ले ग्राऊंड द्वारे, पश्चिम :- सर्व्हिस लाईन द्वारे,		
३. सुदिक्षा फॅशन	उत्तर :- अर्जुनदास आणि प्रेमचंद यांच्या		
(त्याच्या मालकाद्वारे/अधिकृत	घराद्वारे, दक्षिण :- रस्त्याद्वारे.		
स्वाक्षरी/व्यवस्थापकीय संचालक द्वारे)			
(सह-कर्जदार)			
येथे: ए विंग, शॉप क्रमांक ४०, सिटी लॅंड कॉम्प्लेक्स, बोरगाव डी नांदगाव पेठ, अमरावती-४४४९०१			
शाखा: गोवा (लॅन क्र. ४११एचएमएल६५२३५३२७ आणि	वर्णिलेल्यानुसार बिनशेतजमीन मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	२० मे २०२२ रु. ४१,१४,५७२/-	२२.०८.२०२२
४११टीएचएल६६४२०५८०)	वर्णनः दक्षिण गोवा-४०३७०९ चे गावाचे	, ४१,१४,५७२/ – (रुपये एकेचाळीस	
१. कॉन्स्टान्सियो फर्नांडिस	इनवॉर्ड डॅग्युएल (बेल्ली), कुर्तोरिम तालुका	्राख चौदा हजार	
(कर्जदार)	सॉल्सेट जिल्हा स्थित घर क्र. २४३ धारक	पाचशे बहातर फक्त)	
२. जोस्लिन ए फर्नांडिस	त्यावरील घरासह सर्व्हें क्र. ४६१/१सी धारक	HAM AGING (MA)	
(सह-कर्जदार)	प्लॉट, सीमाबद्धता, पूर्व : रस्त्याद्वारे, पश्चिम :		
१ आणि २ येथे : एच क्र. ७५८, दांडेआवडो, चिंचिनीम	रस्त्याद्वारे, दक्षिण : रस्त्याद्वारे, उत्तर :		
सालसेट दक्षिण, गोवा-४०३७१५	रस्त्याद्वारे आणि पैक्साओ पाईडेड टेल्स, लुईस		
३. कोस्टी सर्व्हिसेस	झेवियर डिनिझ आणि फ्रेमिटो फर्नांडिस यांच्या		
(त्याच्या मालकाद्वारे/अधिकृत	वारसदारांच्या मिळकतीद्वारे देखील.		
स्वाक्षरी/व्यवस्थापकीय संचालक द्वारे)			
(सह-कर्जदार)			
येथे: दुकान क्र. ६ पॅरामाउंट शॉपिंग कॉम्प्लेक्स चिंचिनीम			
दक्षिण गोवा-४०३७१५		_	
शाखा : अकलुज	वर्णिलेल्यानुसार बिनशेतजमीन	३० एप्रिल २०२२	२२.०८.२०२२
(लॅन क्र. एच५३१एचएलडी०३७२७१४ आणि	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	रु. ३५,६०,३४९/-	
एच५३१एचएलटी०३८३१०१)	वर्णनः वेलापूर ग्राम पंचायत मिळकत क्र.	(रुपये पस्तीस लाख	
१. संगीता कैलास गांधी	२८६३ गाव वेलापूर, ता- माळशिरस जि	साठ हजार तीनशे	
(कर्जदार)	सोलापूर, अकलुज, महाराष्ट्र-४१३१०१	एकोणचाळीस फक्त)	
२. निखिल कैलास गांधी	समाविष्टित गट क्र. १५११/१ प्लॉट क्र. ४६,		
(सह-कर्जदार) येथे : म्/पो वेळापूर ता. माळीशिर, जि. सोलापूर अकलुज-	क्षेत्र १३९.२९ चौ. मी., पूर्व : गट क्र.		
वयः मु/पा वळापूर् ता. माळाशिर, जि. सालापूर् अकलुज-	१५१०/२, पश्चिम : कॉलनी रोड, उत्तर :		

प्राधिकत अधिकारी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड



करणेबाबत.

नवी मुंबई महानगरपालिका

व्दितीय फेर निविदा सूचना क्र.:- नम्मपा/स.वि.वि./03/2022-2023 **कामाचे नांव** :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भूखंड क्र.22, से.15, एरोली येथील स्मारकामधील अंतर्गत व बाह्य परिसराची अत्याधनिक यांत्रिक पद्धतीने साफसफाई (House Keeping) क्षेत्रफळाच्या दराप्रमाणे

अंदाजपत्रकिय रक्कम रु :- 51,02,737/-

या निविदे बाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmcetenders.in आणि www.nmmc.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

जाक-नमंमपा/जसं/जाहिरात/604/2022

उप आयुक्त (समाज विकास विभाग) नवी मुंबई महानगरपालिका

सही /-

...प्रतिवादी

सन्माननीय लवादासमो केंद्रीय प्रबंधक, नवी दिल्ली द्वारे

दिलेल्या अधिकारान्वये नियुक्त (मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, २००२ च्या कलम ८४ अन्वये) लवादी खटला क्र. एआरबी/एनकेजीएसबी/एसव्हीटी/०४८/२०२२.

	/
एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लि.	\
जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे,	1
३६१, लक्ष्मी सदन,	1
व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई- ४००००४.	्रवादी
विरुध्द	,
श्री. बाबासाहेब निवृत्ती धुमाळ आणि अन्य.	प्रतिवाद
प्रति.	`
प्रति,)
१. श्री. बाबासाहेब निवृत्ती धुमाळ (मयत))
मयत असल्याने द्वारा कायदेशीर वारस:-)
१(ए). श्रीम. ज्योती बाबासाहेब धुमाळ)
(प्रतिवादी क्र. १(ए)))
१(बी). श्रीम. शालिनी बाबासाहेब धुमाळ)
(प्रतिवादी क्र. १(बी)))
१(सी). श्री. सिद्धार्थ बाबासाहेब धुमाळ)
(प्रतिवादी १(सी)))
१(डी). श्री. सुमित बाबासाहेब धुमाळ)
(प्रतिवादी १ क्र.(ई)))
१(एफ). श्री.मनेश बाबासाहेब धुमाळ)
(प्रतिवादी १ क्र.(एफ)))
१(जी). सौ.गायत्री चेतन डहाणूकर)
(प्रतिवादी १ क्र.(जी)))
सर्व राहणार येथे :-)
रेणुका, प्लॉट नं. १३५, सेक्टर नं.२७/ए,)
हुतात्मा चौक जवळ, कॅम्प एज्युकेशन हायस्कूल जवळ,)
निगडी प्राधिकरण, पुणे-४११ ०४४.)
२. सौ.शालिनी बाबासाहेब धुमाळ,)
(प्रतिवादी क्र. २))
रेणुका, प्लॉट नं. १३५, सेक्टर नं.२७/ए,)
हुतात्मा चौक जवळ, कॅम्प एज्युकेशन हायस्कूल जवळ,)
निगडी प्राधिकरण, पुणे-४११ ०४४.	,
३. श्री. सुमीत बाबासाहेब धुमाळ,)
(प्रतिवादी क्र. ३))
रेणुका, प्लॉट नं. १३५, सेक्टर नं.२७/ए,)
हुतात्मा चौक जवळ, कॅम्प एज्युकेशन हायस्कूल जवळ,)

ज्याअर्थी एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि., मुंबई यांनी तुमच्या विरोधात मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, २००२ च्या कलम ८४ अन्वये वरील लवादी खटला दाखल केला आहे. वादामध्ये खालील अनुतोष निघाले आहेत:-

मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, २००२ च्या कलम ८४ अन्वये विद्यमान वाद अभिनिर्णीत करावा आणि घोषित करावे की, रक्कम रु. ५६,४२,९६४=८० सह एकत्रित दरमहा चक्रवाढीने व्याज अशा प्रदानापर्यंत ०१/०७/२०२२ पासून त्यावरील पुढील व्याजाची रक्कम वादींना अदा करण्यासाठी प्रतिवादी संयुक्तपणे आणि वेगवेगळे जबाबदार आहेत आणि की

बी) न्यायनिर्णयाच्या शेवटी आवश्यक असल्यानुसार अशा पुढील आणि इतर अनुतोषांकरिता. तुम्हाला याद्वारे लवादी खटल्याला पुढे उत्तर देण्यासाठी **१५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.००** <u>वा.</u> व्यक्तिश: किंवा अशा प्रश्नांवर लवादी खटल्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आणि यथायोग्य माहिती असलेल्या विकलांद्वारे गोकुळ निवास, १ ला मजला, रानडे रोड, रेल्वे स्टेशनजवळ, बिग सेल शॉपच्यावर, दादर (प.), मुंबई ४०००२८ येथील माझ्या चेंबरमध्ये माझ्यासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात येत आहे

सूचना घ्यावी की, येथे वरील नमूद दिवशी, वेळी आणि ठिकाणी हजर राहण्यास तुम्ही कसूर केल्यास लवादी खटल्याची एकतर्फी सुनावणी होऊन निर्णय केला जाईल. माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ११ ऑगस्ट, २०२२ रोजी दिले



निगडी प्राधिकरण, पुणे-४११ ०४४.

(एस. व्ही. तिनईकर)

ARSHIYA LIMITED Arshiya CIN: L93000MH1981PLC024747

Reg Off: 205, 2nd Floor, Ceejay House, Shiv Sagar Estate, F-Block Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018

T: +91 22 42305500/02 F: +91 22 4230 5555 E-mail: info@arshiyalimited.com | Website: www.arshiyalimited.com

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING OF **ARSHIYA LIMITED**

NOTICE is hereby given that the 41st (Forty First) Annual Genera Meeting (AGM) of the members of ARSHIYA LIMITED will be held on Tuesday, 27th September, 2022 at 03:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses(es) that will be set forth in the notice convening

In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 (collectively "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (collectively "SEBI Circulars"), have permitted Companies to conduct Annual General Meeting ('AGM'/'the Meeting') through VC/ OAVM, subject to compliance of various conditions mentioned therein. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars and the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 41st AGM of the Company is being convened and will be conducted through VC.

The Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22, inter-alia, containing Board Report, Auditors Report and Audited Financial Statements will be sent only through electronic mode to all those members who have registered their email address with the Company/Depository Participants in accordance with the aforesaid circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report 2021-22 will also be made available on the website of the Company at www.arshiyalimited.com, BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In case the members have not registered their email address, they can follow the below procedure:

- The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address/electronic Bank mandate with their respective Depository Participant.
- Members holding shares in physical mode please provide the necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to teamsecretarial@arshiyalimited.com.

Members whose e-mail IDs are not updated with the Company/Registrar and Share Transfer Agents/Depositor Participants can avail soft copy of the 41st AGM Notice and Annual Report for FY 2021-22 by raising a request to the Company by email at teamsecretarial@arshiyalimited.com.

Members can attend and participate in AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The instructions for joining the AGM would be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility to all its members to cast their votes on all the resolutions as set out in the Notice of the 41st AGM. Also, the Company shall be providing the facility for voting through e-voting system during the AGM. The detailed procedure of remote e-voting / e-voting during AGM will be mentioned in the Notice of AGM.

For ARSHIYA LIMITED

Place: Mumbai Date: 26th August, 2022

Ajay S. Mittal Chairman & Managing Director



विले पार्ले पश्चिम शाखा: - ४, ५, ६, एम एल स्पेसेस, डी.जे. रोड, बिले पार्ले (पश्चिम), मुंबई - ४०० ०५६ **Bank of Baroda**दुक. +१६१ २२ २६४४४ ०७७५ /२६४६ ०६८ / २६४५ १६०२
२६६४४४४७, झैल:− VILWES@bankofbaroda.com वेबसाईट: - www.bankofbaroda.com

किञ्जा सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), २००२ चा नियम ८(१))

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक १ जानेवारी २०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार यांना सूचनेमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ३६,०१,२९०.०० (छत्तीस लाख एक हजार दोनशे नळवद मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

कर्जदार सी. सोनाली मितेश भावसार (कर्जदार) आणि श्री. मितेश वसंत भावसार (कर्जदार) यांनी सदरह रूकम चुकती करण्यामध्ये कसुर केलेली आहे, कर्जदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा सदर ॲक्टचे कलम १३ वे उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वरे त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २३ ऑगस्ट, २०२२ रोजी घेतला.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतदींनसा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, सदः

मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदा, विले पार्ले शाखा यांस रक्कम रु. ३६,०१,२९०.०० (छत्तीस लाख एक हजार दोनशे नव्यद मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील. स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, बी विंग, म<mark>हावीर धाम सीएचएसएल, प्लेझंट</mark> पार्क, मिरा रोड (पूर्व), जि- ठाणे - ४०११०४

सही/ दिनांक : २३.०८.२०२२ प्राधिकत अधिकार बँक ऑफ बदोह ठिकाण : मुंबई

> नि. क्र.: ४८ रजि एडी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजविणे आणि प्रकाशन/डीआरटी-१ यांचा सूचना फलक भारत सरकार वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभाग कर्ज वसुली न्यायाधिकरण-।, मुंबई २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा,

मुंबई - ४०० ००५ टी.आर.पी.क. २१५ सन २०१७ दिनांक : २२.०८.२०२२ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम

३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा पंजाब नॅशनल बँक ...प्रमाणपत्र धारव

विरुध्द ्पमाणपत्र कर्जटार अनिल बंडु काळभोर आणि अन्य

प्रक क. १. श्री. अनिल बंड काळभोर.

फ्लॅट क्र. ५०३, गडा सीएचएस, प्लॉट क्र. ८७, सेक्टर ८, कोपरखैरणे, नवी मुंबई 800009

आणि येथे सद्धा, केशव कंज, फ्लॅट क्र. ३०१, बी विंग, ३ रा मजला, सेक्टर ३०, वाशी नवी मुंबई. प्रक क. २. सौ. गायत्री अनिल बंड काळभोर,

फ्लॅट क्र. ५०३, गडा सीएचएस, प्लॉट क्र. ८७, सेक्टर ८, कोपरखैरणे, नवी मुंबई · 800000 आणि येथे सुद्धा, केशव कुंज, फ्लॅट क्र. ३०१, बी विंग, ३ रा मजला, सेक्टर ३०, वाशी,

न्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसूली न्यायाधिकरण क्र. ॥। मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. १२,१९,७५६.१९ (रु. बारा लाख एकोणीस हजार सातशे छप्पन्न आणि पैसे एकोणीस मात्र) वसलीसाठी मूळ अर्ज क्र. ३६४/२०११ मध्ये वसली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे रु. ५८,८८,६०४.२५ (रु. अञ्चावण्ण लाख अठुठ्याऐंशी हजार सहाशे चार

आणि पैसे पंचवीस मात्र) ची रक्कम पढील व्याज आणि प्रभारासह एकत्रित वसली योग्य आहे. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले.

आणि ज्याअर्थी त्यावरील खर्च आणि व्याजासह रु. ५८,८८,६०४.२५ (रु. अट्टावण्ण लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे चार आणि पैसे पंचवीस मात्र) ही रक्कम थकीत आणि देय आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ३०.०९.२०२२ रोजी दु. २.०० ते दु. ४.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने विकली** जाईल आणि बोली मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टायगर) अहमदाबाद यांची वेबसाईट maharashtra@unionliger.net आणि/र्किवा support@auctionliger.net, फोन क्र. ६३५९८९६९३३ मार्फत **''ऑन लाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात** येईल. पुढील तपशिलांसाठी संपर्क व्यक्ती पुर्णिमा अडसुळ, शाखा व्यवस्थापक, मोबाईल क्र. ९८१९६९२१९६.

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादीं यांच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत.

ारिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

मत्ता खालील तपशिलानसार लिलाव करण्यात येईल:

The second of th						
मिळकतीचे वर्णन	तपासणीची	राखीव किंमत	इअर रक्कम	बोली वाढ		
	तारीख					
फ्लॅट क्र. ३०१, मोजमापित	२६.०९.२०२२	₹.	₹.	₹.		
बिल्टअप क्षेत्र ५९५ चौ. फू.		८५,८५,०००/-	८,५८,५००/-	40,000/-		
''बी'' विंग, ३ रा मजला,						
केशव कुंज, प्लॉट क्र. ३८,						
३९, ४३, ४४ आणि ४५,						
सेक्टर ३०, वाशी, नवी मुंबई						

सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

तमाम जनतेकडून याटारे मटर ई-लिलावात बोली मार्गावण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह इअर रक्कम मंबर्ड येथील प्रमाणपत्र धारक बँकेच्या खाते क. ३८६४००३१७११६० पंजाब नॅशनल बँक, वाशी, सेक्टर १९सी, सेन्ट्रल फॅसिलिटी बिल्डिंग क्र. २, वाशी, नवी मुंबई-४००७०३, आयएफएससी कोड क्र. PUNB0386400 मध्ये आरटीजीएस/एनईएफटीने जमा करावी. टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुराव्याच्या साक्षांकित छायाप्रती ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करव्यात. एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २८/०९/२०२२ <mark>रोजी सं. ४.३० पर्यंत</mark>. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी २६/०९/२०२२ रोजी स. ११.०० ते सं. ४.०० मध्ये करता येईल.

पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व, मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी २८.१२.२०२१ रोजी सं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी डीआरटी-।, मंबईकडे सादर करावी कसर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

यशस्त्री बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पुढील बँकेच्या कामाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत वरील परि.-४ प्रमाणे सदर खात्यात भरावी . लागेल. जर पुढचा दिवस सुट्टी किंवा रविवार असेल, तर येणारा पहिला कार्यालयीन दिवस.

खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्यो बँकेच्या कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ३ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रजिस्ट्रार, डीआरटी–।, मुंबईच्या नावातील **डीडीमार्फत** रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी, डीआरटी-। यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल.

वेहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरून देणे बंधनकारक आहे. लिलाव समाप्तीस अयशस्वी बोलीदारांना इ.अ.र. चा परतावा केवळ संबंधित बँकेकडन अशा

बोलीदारांनी कळिवलेल्या खाते क्रमांकातच केला जाईल. मिळकत "जसे आहे जेथे आहे तत्त्वाने" विकली जाईल.

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकारांनी राखून ठेवलेले आहेत.

- 1			•			
	संच	जेथे मिळकत कसूरवार	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात	
١	क्र.	व्यक्तीच्या मालकीची असेल	तिच्या	बांधील आहे	आलेले कोणतेही दावे	
١		तेथे सह-मालकांच्या व सह-	कोणत्याही	अशा अन्य	आणि त्यांच्या स्वरुप व	
١		मालक म्हणून अन्य कोणत्याही	हिश्श्यावर	कोणत्याही	मूल्याबाबत अन्य	
١		व्यक्तीच्या नावांसह	निर्धारित	भारांचे तपशील	कोणतेही ज्ञात तपशील	
١		विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	महसूल			
١	१	2	3	Х	ч	
١	१	फ्लॅट क्र. ३०१, मोजमापित	उपलब्ध	माहित	माहीत नाही	
١		बिल्टअप क्षेत्र ५९५ चौ.	नाही	नाही		
١		फू.''बी'' विंग, ३ रा मजला,				
١		केशव कुंज, प्लॉट क्र. ३८,				
١		३९, ४३, ४४ आणि ४५,				
١		सेक्टर ३०, वाशी, नवी मुंबई				

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर २२ ऑगस्ट, २०२२ रोजी दिले.



(अजित त्रिपाठी) वसुली अधिकारी -। डीआरटी-।, मुंबई